

# माया पंडित यांच्या चार कविता

## समावेश

नाराज झाले नाखूष मला गुन्हेगार म्हणाले  
सांदीकोपन्यातल्या फुटकळ देवांपासून  
ते दाहीदिशांच्या दिग्जांपर्यंत,  
नकोनको ते बोलले,  
तुझ्या नजरेतच खुंखार आहे गुन्ह्यांचा म्हणाले.

आता काहीतरी करणं भागच होतं ना!

मग मी एक डोळा काढला उपसून, मग दुसरा,  
तरीपण गुन्ह्यांचा दर्प आहेच म्हणाले!  
म्हणून मी सुरीनं नाककानमान न् गळा सोडवला  
वर वाढलेल्या डोक्याच्या ताब्यातून.  
तरी पण गुन्हे काही आटोक्यात येईनातच अजिबात

म्हणून छाती पोट फुफ्फुस आतडी न्  
मुख्य म्हणजे मांड्यामधली कातडी  
नीट सोलली न् वेशीवर टांगली  
की मारवेत दगड येणाच्याजाणाच्याने  
कारण तिथंच तर रुतलेली ना  
दुनियाभरच्या पापांची गड्ही!  
हाडं केली सुटी नं बांधले मांडव त्यांच्या दारी  
की परंपरांचे वेल त्यांच्या जावे गगनावेरी.  
रक्तमास झाडून गाडून खत केलं जरी  
अपराधांचा उग्र दर्प जाईनाच की बाई,  
काही केलं तरी!

चिंताक्रांत झाले म्हटले नाराजीनं मग  
अजूनही तुझं मन जितं आहे बघ

धुमसतंय, उमसतंय आमच्या आगंमागं  
उगा उपार्धींचा घोर लावून ठेवलास मां  
निशापाती ठेपठाप जे लिहिलंस नि बोलुंस  
तहसनहस करशील ? - तर तुला मानलं.

घरदार सदरबाजार पिंजूनचिंबून काढलं  
अंदरबाहिर अंजरफिंजर एकबराबर केलं  
भूगोल इतिहासाच्या साक्षी फुंकुन वाच्यावरती  
गाडून टाकली ओळ न् ओळ वाळूच्या रेघांखालती.  
ओठांवरची गाणी, ओव्या आणिक सर्व कहाण्या  
दिगंतराला त्यांच्या छाया तरळतविरळत गेल्या

तेव्हा कोठे हसले स्वामी गेले चौखुरवेस  
आणिक माझा संस्कृतीत झाला समावेश.

## तिन्हीसांजेला

तिन्हीसांजेला उंबरठचावर  
ओठंगून उभी कोबळी पोर  
पाठीवर ओझे मतलबी बोजे  
पेलते काळोख बीजेची कोर.

## काठ्यांचं झाड

मी इथल्या  
अस्वस्थचित्त आसमंतात  
फुलून आलेलं काठ्यांचं झाड  
अडकव ना हलकेच  
तुझ्या ताडमाड हातांवर  
फुललेल्या रोमांचांचे अंकुर  
त्यातल्या एकेका काठ्यात.

जाऊदेत पसरत ही पहाट  
सोटमुळासारखी घुसत  
रोमरोमातून ताठ  
खोलखोलवर आतल्याआत.  
काळाच्या निश्चलतेवर  
स्वार झालेली अद्भुत  
स्पर्शलाट विराट  
पुसुन टाकत

अधल्यामधल्या अंतरात  
मुरजत गेलेली परतीची वाट.

ऐलापैलाच्या अधेमधे  
जाताहेत पसरत  
बदलाच्या आशांची कारंजी  
निराधार जगलेल्या  
जिण्याची जी जी ठिणगी  
धुमसतेय कुडीत आपल्या  
ती ती काळावर होऊन स्वार  
उधाणत मागेपुढे  
जाऊदे रोरावत ओलांडत  
पुढे उभरणारे हरेक कडे

दे तिच्या चमकील्या हातात  
माझ्या काठ्यांना फुटलेली काही मुळे  
की रुजतील आशा दिगंतात न्  
मातीत स्वप्नांचे हिरवे कळे.

## माझी माय

बसली आहे माय माझी सान्या क्रऱ्युंच्या सीमांतांवर  
क्षितिजांना कडोसरीला खोचतात तिचे चमचम हात  
दिवसांना देतात उजेडाचे रंग नि रात्रीना दडवतात  
पांघरून काळी बुंथ अक्षरांची काळजाच्या आत.  
मिटत नाहीत कधी ना तीही घेते आवरून तिच्या  
हातांचे पसरलेले पैस झेलणारे उन्हाच्या झळा  
बोटांच्या पेरापेरांवर उमटलेली दुःखाची चक्रे  
नखात रुतलेल्या खोल दुनियाभरच्या कळा.  
कभिन्न पावसाळ्यांचे कंकण मनगटाभवती

माया

पंडित

हैद्राबाद

रुजून येते अंगण मातीत तिच्या गाडलेल्या ढोपरांभवती  
करूणेच्या काचकमळांचे रिंगण उगवते तिच्या तळहातावर  
तिने पेलले नाही तर कोसळेल आकाश आमच्या मुळांवर.

[mayapandit@gmail.com](mailto:mayapandit@gmail.com)